

खाजगीकरणांतर्गत पथकर वसूली सुरु  
असलेल्या प्रकल्पांचा Roughness Index  
तपासण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक बांधकाम विभाग  
शासन परिपत्रक क्रमांक- खाक्षेस- २०१६/प्र.क्र.१३३/रस्ते-९अ  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२  
दिनांक:- २६.०९.२०१६

### परिपत्रक

खाजगीकरणांतर्गत हाती घेतलेल्या प्रकल्पांमध्ये संपूर्ण सवलत कालावधीमध्ये रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे व रस्ता वाहतूकीस सुयोग्य ठेवणे ही संपूर्णपणे उद्योजकाची जबाबदारी आहे. मात्र असे निदर्शनास आले आहे की, वेळीच रस्त्याची देखभाल दुरुस्ती उद्योजकाकडून होत नसल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून रस्ता वाहतूकीस सुस्थितीत रहात नाही व अपघाताची शक्यता वाढते.

करारनाम्यातील तरतूदीनुसार आवश्यक असलेला Roughness Index मानकाप्रमाणे आहे किंवा नाही याची पडताळणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी. याबाबत दिनांक २४.०८.२०१६ रोजीच्या शासनपत्रान्वये सर्व मुख्य अभियंता यांना सूचित करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण लांबीमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये Roughness Index तपासण्यात यावा व तो मानकाप्रमाणे नसल्यास उद्योजकास नोटीस देऊन करारनाम्यातील तरतूदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी असेही कळविण्यात आले आहे.

याअनुषंगाने आता खालील प्रमाणे सुधारीत निर्देश देण्यात येत आहेत.

- १) Roughness Index दर १५ दिवसांनी घेण्यात यावा.
- २) Roughness Index बाबत विभागिय स्तरावर नवीन Log Book तयार करण्यात यावे, यामध्ये Roughness Index चाचणीचा दिनांक, निष्कर्ष व अभिप्राय असावेत.
- ३) मुख्य अभियंता यांनी दर तीन महिन्यातून एकदा Roughness Index ची चाचणी व त्याअनुषंगाने रस्त्याच्या स्थितीचा आढावा घ्यावा.
- ४) अधीक्षक अभियंता यांनी दर दोन महिन्यातून एकदा Roughness Index ची चाचणी व त्याअनुषंगाने रस्त्याच्या स्थितीचा आढावा घ्यावा.
- ५) कार्यकारी अभियंता यांनी Roughness Index च्या अहवालाच्या अनुषंगाने दर महिन्याला रस्त्याच्या स्थितीचा आढावा घ्यावा.
- ६) प्रत्येक खाजगीकरण प्रकल्पाचा Roughness Index चाचणीचा अहवाल विभागाच्या संकेतस्थळावर शासनाच्या ITCC Pune मार्फत नियमित प्रसिध्द करावा.
- ७) Roughness Index करारनाम्यातील तरतूदीनुसार न आढळल्यास रस्त्याची दुरुस्ती उद्योजकामार्फत त्वरित करण्यात यावी व रस्ता सुस्थितीत राहिल याची दक्षता घेण्यात यावी.
- ८) उद्योजकाने रस्त्याची दुरुस्ती न केल्यास करारनाम्यातील तरतूदीकरीता विधी सल्लागाराचे मत घेण्यात यावे व त्यानुसार उद्योजकास रस्ता दुरुस्ती / नुतनीकरण करण्याकरीता १५ दिवसांची नोटीस देण्यात यावी.
- ९) उद्योजकाने सदर कालावधीमध्ये दुरुस्ती न केल्यास दुरुस्ती होई पर्यंत उद्योजकाची पथकर वसूली स्थगित करण्यात यावी.

१०) Roughness Index बाबतचा अहवाल मंत्रालयीन स्तरावर उपसचिव (खा.र.२) यांना आपल्या अभिप्रायासह प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी सादर करण्यात यावा.

वरील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल याची खबरदारी संबंधीत कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांनी घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१६११२३१७०८४९१०१८ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( र. घा. जावळकोटी )

अवर सचिव (खा.र.२), महाराष्ट्र शासन

प्रत,

१. प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
२. सर्व मुख्य अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभाग
३. सर्व अधीक्षक अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभाग
४. सर्व अधीक्षक अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभाग.